

लोकसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४
च्या अनुषंगाने उप जिल्हाधिकारी
संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने
पदस्थापना...

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन आदेश क्र. टिआरएफ-०२२४/प्र.क्र.२८/ई-२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक: २७ फेब्रुवारी, २०२४

- संदर्भ:-** १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५
२) सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०२१/प्र.क्र.४९/कार्या-१२, दि.१४.०७.२०२१
३) भारत निवडणूक आयोगाचे क्र. ४३७/६/१/INST/ECI/FUNCT/MCC/२०२३, दि.२१.१२.२०२३ रोजीचे पत्र.
४) मा. भारत निवडणूक आयोगाचे क्र.४३७/६/१/INST/ECI/FUNCT/MCC/२०२३, दि.२३.०२.२०२४ रोजीचे पत्र.
५) मा. भारत निवडणूक आयोगाचे क्र.४३७/६/१/INST/ECI/FUNCT/MCC/२०२३, दि.२७.०२.२०२४ रोजीचे पत्र.

शासन आदेश:-

मा. भारत निवडणूक आयोगाच्या संदर्भाधीन क्र.३, ४ व ५ येथील पत्रांन्वये विहित केलेल्या तरतुदी व महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४(४) आणि ४(५) मधील तरतुदीनुसार उप जिल्हाधिकारी संवर्गातील खालील अधिकाऱ्यांना प्रशासकीय कारणास्तव त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र.४ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पदस्थापना देण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिकाऱ्यांचे नाव	कार्यरत पदस्थापना	बदलीनंतरची पदस्थापना
१	२	३	४
१.	श्रीमती शारदा पोवार	नियुक्तीच्या प्रतिक्षेत	उप जिल्हाधिकारी भूसंपादन (मुख्यालय), सिंधुदुर्ग या रिक्त पदावर
२.	श्री. सिद्धार्थ भंडारे	नियुक्तीच्या प्रतिक्षेत	श्रीमती रेखा सोळंके यांचे दि.३१.०१.२०२४ रोजीचे पदस्थापनेचे आदेश रद्द करण्यात येत आहेत. यास्तव श्री. सिद्धार्थ भंडारे हे पूर्वीच्या उप जिल्हाधिकारी भूसंपादन क्र.२६, पुणे या पदावर कायम राहतील.
३.	श्रीमती रेखा सोळंके	उप जिल्हाधिकारी भूसंपादन क्र.२६, पुणे	दि.३१.०१.२०२४ रोजीचे पदस्थापनेचे आदेश रद्द करुन सहायक आयुक्त (मावक), विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर या रिक्त पदावर

४.	श्रीमती स्वाती शेंडे	सहायक आयुक्त (मावक), विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर	दि.३१.०१.२०२४ रोजीचे पदस्थापनेचे आदेश रद्द करुन त्या पूर्वीच्या जिल्हा पुरवठा अधिकारी, धाराशिव या पदावर कार्यरत राहतील.
५.	श्री. विकास नाईक	उप जिल्हाधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण	प्रतिनियुक्तीच्या सेवा संपुष्टात आणून उप जिल्हाधिकारी मेट्रो सेंटर ३, पनवेल या रिक्त पदावर
६.	श्री. संजय वामन पवार	उप जिल्हाधिकारी (महसूल), भंडारा	उप विभागीय अधिकारी, चंद्रपूर या रिक्त पदावर
७.	श्री. विठ्ठल जोशी	उप विभागीय अधिकारी, अहेरी, जि. गडचिरोली	दि.१५.०२.२०२४ रोजीचे पदस्थापनेचे आदेश रद्द करुन ते पूर्वीच्या उपायुक्त, सामान्य प्रशासन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या प्रतिनियुक्तीच्या पदावर कार्यरत राहतील.
८.	श्रीमती सुप्रिया डांगे	उप जिल्हाधिकारी भूसंपादन (पेंच प्रकल्प १) नागपूर	दि.१५.०२.२०२४ रोजीचे पदस्थापनेचे आदेश रद्द करुन त्या पूर्वीच्या उप जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे या प्रतिनियुक्तीच्या पदावर कार्यरत राहतील.
९.	श्री. देवदत्त ठोंबरे	वन जमाबंदी अधिकारी, नागपूर	दि.१५.०२.२०२४ रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेल्या पदस्थापनेत अंशतः बदल करुन उप जिल्हाधिकारी भूसंपादन (पेंच प्रकल्प १), नागपूर या पदावर
१०.	श्रीमती शुभांगी भारदे	उप जिल्हाधिकारी (लपा) नाशिक	जिल्हा पुनर्वसन अधिकारी, नाशिक या श्री. रमेश मिसाळ हे रुजू न झाल्यामुळे रिक्त असलेल्या पदावर
११.	श्रीमती सुजाता गंधे	उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण), चंद्रपूर	उप जिल्हाधिकारी (सामान्य), वर्धा या श्री. हरीश भामरे यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
१२.	श्री. हरीश सुरेश भामरे	उप जिल्हाधिकारी (सामान्य), वर्धा	निवासी उप जिल्हाधिकारी, नंदूरबार या रिक्त पदावर
१३.	श्री. आविशकुमार सोनोने	उप जिल्हाधिकारी (रोहयो), सिंधुदुर्ग	उप जिल्हाधिकारी (अति/निष्का), भांडुप या श्री. संदिप कळंबे यांच्या सेवानिवृत्तीने दि.२९.०२.२०२४ रोजी रिक्त होणा-या पदावर

२. उपरोक्त अधिका-यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदांवर अन्य अधिका-यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. श्री. रमेश मिसाळ यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग, दि.०१.१२.२०२३ अन्वये नियुक्तीच्या प्रतिकेतील अधिका-यांनी पुढील आदेशापर्यंत संबंधित विभागीय आयुक्तांकडे रुजू व्हावे.

३. सदरील आदेश तात्काळ अंमलात येत असून उपरोक्त नमूद अधिका-यांना बदलीने पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी ते धारण करत असलेल्या पदावरून या आदेशान्वये एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. संबंधित अधिकारी नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत e2.revenue@maharashtra.gov.in या ई-मेलद्वारे/ टपालाद्वारे शासनास त्वरित कळवावे.

४. मा. भारत निवडणूक आयोगाने संदर्भाधीन क्र.३, ४ व ५ येथील पत्रांन्वये दिलेले निर्देश विचारात घेता निवडणूक कामकाजासाठी अधिसूचित पदे भरणे आवश्यक असल्यामुळे प्रतिनियुक्तीच्या पदावर कार्यरत

असलेल्या अधिका-यांच्या प्रतिनियुक्तीच्या सेवा संपुष्टात आणून आवश्यकतेनुसार त्यांना संवर्गातील पदावर पदस्थापना दिली आहे. तसेच निवडणूक कामकाजासाठी अधिसूचित पदे भरणे आवश्यक असल्यामुळे प्रशासकीय कारणास्तव बदलीपात्र नसलेल्या अधिका-यांना सदर पदांवर पदस्थापना दिली आहे.

५. संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या उक्त तरतूदीनुसार, पदग्रहण अवधी समाप्त होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० व महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील तरतूदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमांनुसार दिलेल्या विहित कालावधीत संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा या पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा “अकार्यदिन” (dies non) म्हणून गणला जाईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

७. संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.

८. सदरहू आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

९. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२४०२२७१८२९४५७९१९ असा आहे. हे शासन आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(संतोष वि. गावडे)
शासनाचे उप सचिव

प्रति,

- १) अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य.
- २) अपर मुख्य सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- ३) अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- ४) अपर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- ५) सर्व विभागीय आयुक्त.

प्रत,

- मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

- मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे उप सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- संबंधित जिल्हाधिकारी.
- प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.
- संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- संबंधित अधिदान व लेखा अधिकारी.
- संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
- संबंधित उप जिल्हाधिकारी (संबंधित विभागीय आयुक्त यांचेमार्फत).
- उप सचिव (ई-२) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- निवडनस्ती (ई-२).